

DIRECT CREDIT MANDATE/विमाधारकांच्या खात्यांत रक्कम जमा करण्यासाठी लागणारे अधिकारपत्र

प्रति

एसबीआय लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

शाखा : _____

विषय : बँक खात्यांत रक्कम जमा करण्याविषयी.

NEFT द्वारा पॉलिसीचा भरणा पोहोचण्यासाठी मी माझ्या बँक खात्याचे खालील तपशील देत आहे.

पॉलिसी क्रमांक	
पॉलिसीधारकाचे नाव	
बँकेचे नाव	
बँकेच्या शाखेचा पत्ता	
खात्याचा प्रकार (कृपया योग्य ठिकाणी ☒ खूण करा)	☐ बचत ☐ चालू ☐ #अनिवासी भारतीय
खाते क्रमांक (बँक खात्याचा क्रमांक डावीकडून उजवीकडे लिहावा)	
आयएफएस नंबर	
मोबाइल नंबर	
ई-मेल आयडी	

ह्या संदर्भात मी खालील दस्तावेज सोबत जोडले आहेत (कृपया योग्य ठिकाणी ☒ खूण करा)

- ☐ पूर्वमुद्रित नाव आणि खाते क्रमांकासह मूळ चेक लीफ.
- ☐ चेकवर जर पूर्वमुद्रित नाव नसेल तर कृपया पूर्वमुद्रित बँक खाते क्रमांक, खातेधारकाचे नाव आयएफएस कोड दर्शविणारी बँक पासबुकाची स्वयं प्रमाणित प्रत एक महिन्यापेक्षा जुन्या नसलेल्या बँक व्यवहाराच्या नोंदीच्या प्रतीसोबत दाखल करणे.

टीप :

- अनिवासी भारतीय (NRI) खात्यासाठी सरेंडर रक्कम थेट जमा करता येण्यासाठी बँकेचे पत्र गरजेचे आहे.
- तुमच्या खात्यामध्ये चुकून झालेली एखादी रक्कम पुन्हा काढून घेण्याचा आणि अशा रितीने तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली अतिरिक्त रक्कम वसूल करण्यासाठी lien कार्यान्वित करण्याचा अधिकार एसबीआय लाइफ राखून ठेवत आहे.
- जिथे NEFT मार्गे पेआउटची कार्यवाही होऊ शकत नाही तिथे चेक द्वारा पैसे देण्याचा अधिकार एसबीआय लाइफ राखून ठेवीत आहे.

‘मी ह्या द्वारे जाहीर करतो/करते की मी वर दिलेले पॉलिसीचे तपशील आणि बँक खात्याचे तपशील खरे आणि अचूक आहेत. आणि मी ह्या द्वारे एसबीआय लाइफला वरील पॉलिसीच्या अंतर्गत जमा करावयाची रक्कम माझ्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अनुमती पूर्णपणे माझ्या जोखमीवर देत आहे.’

दिनांक : दि दि / म म / व व व व

स्थळ : _____

पॉलिसीधारकाची सही